

शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन
संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अधिसंख्य
पदावरील नियुक्त्यांना मुदतवाढ देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,
शासन निर्णय क्रमांक: मुलेसा-२०२२/प्र.क्र.१६८/उद्योग-४

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक :- १४ जुलै, २०२५

- संदर्भ :-**
१. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.बीसीसी-२०१८/प्र.क्र.३०८/१६ब, दि.२१.१२.२०१९.
 २. शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.जावैप्र-२०१९/प्र.क्र.१४४/उ-४, दि.१२.०४.२०२२.
 ३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.बीसीसी-२०१८/प्र.क्र.३०८/१६ब, दि.१४.१०.२०२२.
 ४. शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र:जावैप्र-२०१९/प्र.क्र.१४४/उद्योग-४, दि.११.११.२०२२.

प्रस्तावना:

मा.सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्र.८९२८/२०१५ (चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर), एफसीआय आणि इतर विरुद्ध जगदिश बलराम बहिरा व इतर) व इतर याचिकांमध्ये दि.०६.०७.२०१७ रोजी मागास जातींना असलेल्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत दाखल झालेल्या व त्यानंतर जातीचे दावे अवैध ठरलेल्या व्यक्तींना शासकीय सेवेत संरक्षण देय ठरत नाही, असा निर्णय दिलेला आहे. मा.उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर यांनी रिट याचिका क्र.३१४४/२००८ मध्ये दि.२८.०९.२०१८ च्या आदेशान्वये मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दि.३१.१२.२०१९ पर्यंत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने मा.उच्च न्यायालयाने दिलेले सदर आदेश लक्षात घेता, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने दि.२१.१२.२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्देश दिले आहेत.

२. त्यानुसार उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई कार्यालयांतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातून मूळ नियुक्ती मिळवलेल्या तथापि सदर प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या एकूण ३५ अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा संदर्भ क्र.२ अन्वये अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने सदर अधिसंख्य पदांना मुदतवाढ देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

संदर्भ क्र.३ येथील निर्णयान्वये सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या दिनांक १४.१०.२०२२ रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र.२ मध्ये नमुद केल्यानुसार अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांची मुदतवाढ देण्याबाबत सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना/आस्थापनांना योग्य ते आदेश तातडीने निर्गमित करून सदर आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

२. यास्तव, सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १४.१०.२०२२ रोजीच्या शासन निर्णयात दिलेल्या सूचनांनुसार उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई व संचालनालयाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील सद्यस्थितीत कार्यरत १६ अधिसंख्य पदांना ११ महिने किंवा ते सेवेत राहिले असते तर ते ज्या दिनांकांला सेवानिवृत्त झाले असते त्या दिनांकांपर्यंत किंवा अभ्यास गटाच्या शिफारशी प्राप्त होऊन त्यावर अंतिम निर्णय होईपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत या शासन निर्णयान्वये मुदतवाढ देण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभागाच्या क्र.बीसीसी-२०१८/प्र.क्र.३०८/१६-ब, दिनांक १४.१०.२०२२ नुसार प्राप्त प्राधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२५०७१४१८३०३०३११० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अमृता गुंड)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) सचिव, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई
- २) सह सचिव, (उद्योग-४), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मुंबई
- ३) संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई
- ४) निवडनस्ती.

जोडपत्र-अ

अ.क्र	कर्मचार्याचे नांव	संवर्ग	मूळ नियुक्तीचा दिनांक	सद्यस्थितीत कार्यरत पद	सेवानिवृत्तीचा दिनांक	अधिसंख्य पदावर वर्ग केल्याचा दिनांक	अ.ज.जात प्रमाणपत्र अवैध/अन्य मागासप्रवर्ग जात प्रमाणपत्र सादर केले असल्यास कोणत्या मागासप्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले आहे.
१	३	४	५	६	७	८	९
शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई							
१	श्री.रं.ना.मोहाडीकर	क	३१.१०.१९९२	वरिष्ठ लिपिक	३०.०६.२०२५	२७.०१.२०२०	कोष्टी मागासप्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र
२	श्री.नं.डो. पराते	क	१५.११.१९९४	वरिष्ठ लिपिक	३०.०४.२०३०	२७.०१.२०२०	कोष्टी मागासप्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई							
३	श्री.प.ल.ताडे	क	११.०५.१९९३	यंत्रचालक	३०.०६.२०२६	२१.१२.२०१९	कोळी मागासप्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र
४	श्री.रा.बा.कवटे	क	०८.०२.१९९४	वरिष्ठ मुद्रितशोधक	३१.०७.२०२६	२१.१२.२०१९	कोळी मागासप्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र
५	सौ.स.सं.कोळी	क	०१.०२.१९९४	मुद्रितशोधक	३१.०५.२०२८	२१.१२.२०१९	कोळी मागासप्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र
६	श्री.र.वि.सोनावणे	क	१५.११.१९९९	बांधणीकार	३१.०५.२०३२	२१.१२.२०१९	कोळी मागासप्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र
७	श्री.प्र.अ.झोडगे	क	१७.११.१९९९	सहा.बांधणी कार	३१.०३.२०३२	२१.१२.२०१९	कोळी मागासप्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र
८	श्री.मो.न.हेडारु	क	०१.१२.१९९९	प्रक्रिया सहाय्यक	३१.०८.२०३२	२१.१२.२०१९	कोष्टी मागासप्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र
शासकीय फोटोझिको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे.							
९	श्री.मल्लिकार्जुन पंचण्णा कोळी	क	०१.०३.१९९०	सहा.पर्य.प्रति रुप	३१.०५.२०२७	३१.१२.२०१९	विशेष मागासप्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र
१०	श्री.रामचंद्र दशरथ अभंगराव	क	०१.०३.१९९०	सहा.मानक व नियोजन	३१.०७.२०२७	३१.१२.२०१९	विशेष मागासप्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र
शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार, नागपूर							
११	श्री.व्ही.जी.बोदमवाड	क	२१.०१.२०१७	परिचर प्रतिरुप	३१.०५.२०४७	३१.१२.२०१९	जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता समितीकडे प्रलंबित आहे.
१२	श्री.डी.बी.गौरी	क	०४.१०.०१९८९	सहा.बांधणी कार	३१.०३.२०२९	३१.१२.२०१९	मूळ जात तेलगू असल्याने खुल्या प्रवर्गात दर्शविण्यात आले.
१३	श्री.पी.व्ही.सोनकुसरे	ड	२२.०१.२०२१६	कनिष्ठ सुतार	३१.०८.२०२७	३१.१२.२०१९	सदर प्रकरण मा.सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.
शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार, कोल्हापूर.							
१४	श्री.विलास बाबुराव कोळी	क	०१.१२.१९८९	वरिष्ठ मुद्रितशोधक	३१.०८.२०२७	१०.१२.२०२०	विशेष मागासप्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र
१५	श्री.दि.क.कोळी	क	२०.०१.१९९५	बांधणीकार	३१.०५.२०३०	०४.०२.२०२२	विशेष मागासप्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र
मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय, नागपूर							
१६	श्री.अशोक अंकुश चांदेकर	ड	०१.०४.१९९२	शिपाई	३१.०३.२०२९	३१.१२.२०१९	कोष्टी मागासप्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र